




# शिवसह्याद्री


## सहकारी पतपेढी मर्यादित

(रजि. नं. बी ओ एम/डब्ल्यु डी/आर एस आर/सी आर/४१५/९१-९२)



*A successful team is  
a group of many hands  
but of one mind...*

२२ वा  
वार्षिक अहवाल  
२०१३




संस्थेचे कुशल नेतृत्व संस्थापक :

सत्कर्मयोगी, मारुली प्रसाद, समाजभुषण

**श्री. ज्ञानेश्वर बापुसाहेब वांगडे (भाई)**



## विद्यमान संचालक मंडळ



श्री. ज्ञानेश्वर बापुसाहेब वांगडे (भाई)  
संस्थापक/संचालक



श्री. भरत शिवराम पिंपळे  
अध्यक्ष



श्री. वसंत हरी निकम  
उपाध्यक्ष



श्रीमती दया सुरेश शेलार  
संचालिका



श्री. प्रकाश जनार्दन लामगे  
संचालक



सौ. सोनाली ना. कदम  
संचालिका



श्री. रविंद्र गणपत करंजवकर  
संचालक



श्री. आनंदा ज्ञानू कदम  
संचालक



श्री. शांताराम भा. जेधे  
संचालक



श्री. तुकाराम बा. माने  
संचालक



श्री. शिवाजी नाथा कांबळे  
संचालक



श्री. प्रविण दिनकर कदम  
संचालक



श्री. धनाजी दगडू साबळे  
संचालक



श्री. प्रताप रघुनाथ वांगडे  
महाव्यवस्थापक



## सल्लागार समिती



श्री. प्रकाश राजाराम भंडारे



श्री. मिलिंद प्रभाकर सावटळे



श्री. मनोज शामलाल शर्मा

## शाखा समिती



श्री. श्रीकांत पुरुषोत्तम बागडे



श्री. दिलीप आनंदराव पाटील




श्री. काशिनाथ ज्ञानदेव घाडगे



श्री. नितिन किसन लोके



श्री. प्रसाद आचरेकर



श्री. चंद्रकांत बापुसाहेब वांगडे



श्री. अंकुश शिवराम सालुंके



श्री. रोहिदास तु. चिकणे



श्री. मनोहर सदानंद पवार



## संस्थापक - मनोगत

सन्माननीय सभासद बंधु आणि भगिनींनों,  
सप्रेम नमस्कार..!

गेल्या वर्षी आपण 'जागतिक सहकार वर्ष' मोठ्या जल्लोशाने आणि आनंदाने साजरे केले. १७व्या घटना दुरुस्तीने महाराष्ट्रात सहकाराचं वारं प्रचंड वेगाने वाहू लागलंय...

सहकारातल्या सर्व घडामोडी लक्षात घेऊन 'शिवसह्याद्री'ने आपल्या धोरणांमध्ये बदल घडवून संस्था सुदृढ आणि अधिक कार्यक्षम होण्यासाठी व्यवस्थापन आणि कर्मचारीवृंद सज्ज होऊन कार्यशील झाला आहे...

घटना दुरुस्तीमुळे सहकार अधिक वेगवान झालाय... घटनेने 'क्रियाशील व प्रशिक्षित सभासद' यावर जोर दिलाय. त्यासाठी संस्थेने 'शिवसह्याद्री सहकार प्रशिक्षण केंद्र' याची निर्मिती करून संपूर्ण महाराष्ट्रातील पतसंस्था, संचालक, सभासद आणि सामान्यजनांसाठी 'सहकार'विषयक शिक्षणाची सोय उपलब्ध केली आहे.

घटना दुरुस्तीने सध्या तरी सर्वांचं लक्ष सहकाराकडे वेधले आहे. सहकाराच्या प्रभावी माध्यमाचा उपयोग समाजासाठी कसा करता येतो हा आदर्श शिवसह्याद्रीने नेहमीच जपला आहे.

हा बाविसावा वार्षिक अहवाल आपणास अर्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

वेळोवेळी ठेवीदार, खातेदारांशी सुसंवाद साधून त्यांच्या ठेवींबद्दल समाधान करून त्यांना आपुलकीने दर्जेदार सेवा देत त्यांच्याशी असणारे संबंध अधिक दृढ करण्यात आम्ही यशस्वी झालोय. संस्था आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे. स्थापनेपासूनच आजपर्यंत ऑडिट वर्ग 'अ' आपण कधीच सोडला नाही. याचं कारण सहकाराची नैतिक मुल्ये जतन करून निकोप व पारदर्शकता संस्थेने राखली आहे. शासनाच्या नियमावलीच्या परिघामध्ये राहून ठेवी आणि कर्ज व्यवहारात सतत वाढ केली आहे. खर्चामध्ये आवश्यक काटकसर करीत प्रभावीपणे कर्जवसुली केल्यामुळे नफ्यात वाढ होत आहे. भविष्याचा विचार करून बँकिंग धोरणाचा अवलंब करीत C.R.A.R., C.R.R., S.L.R., N.P.A., K.Y.C., इत्यादी निकष आधीपासून लागू केल्यामुळे भविष्यातही 'शिवसह्याद्री' सक्षमपणे सह्याद्रीची उंची गाठू शकेल.

जागरूक सभासद आणि विश्वासदर्शक ठेवीदारांनी संस्थेवर दाखवलेले प्रेम...

संचालक मंडळ, कमिटी सदस्य, कर्मचारी व प्रतिनिधी यांच्या कार्यकुशलतेमुळे संस्था सुस्थितीत आहे.

आपणा सर्वांचे प्रेमपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला सतत यशस्वीतेकडे नेत राहो ही जगत्नियंत्याकडे प्रार्थना.

जय हिंद...! जय महाराष्ट्र...!! जय सहकार...!!!

आपले स्नेहांकित,  
**ज्ञानेश्वर बापुसाहेब वांगडे (भाई)**  
संस्थापक



## २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा नोटीस

सन्माननीय सभासद बंधू-भगिनींनो,

शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. ०६ जुलै, २०१३ रोजी सायंकाळी ठिक ४.०० वाजता "दादर-माटूंगा सांस्कृतिक केंद्र, ११२-अ. जे. के. सावंत मार्ग, यशवंत नाट्यमंदिराच्या बाजूच्या, रुपारेल कॉलेजजवळ, माटूंगा (प.), मुंबई - ४०० ०१६." या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.

### सभेपुढील कामकाजाचे विषय

- १) दि. १४/४/२०१३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- २) दि. ३१ मार्च, २०१३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल, नफा-तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक वाचून मंजूरी देणे.
- ३) सन २०१२-२०१३ सालातील अंतर्गत लेखापरिक्षकांच्या अहवालाचे वाचन करणे.
- ४) शासकीय लेखापरिक्षक यांचा सन २०१२-२०१३चा अहवाल वाचून त्याची नोंद घेणे.
- ५) संचालक मंडळाने सुचविल्याप्रमाणे नफा विभागणीस मंजूरी देणे.
- ६) सन २०१२-२०१३ सालाकरीता लाभांश जाहीर करणे.
- ७) सन २०१३-२०१४ सालाकरीता अंतर्गत लेखापरिक्षकाची नेमणूक करणे व त्यांचे मानधन ठरविणे.
- ८) सन २०१३-२०१४ सालाकरीता वैधानिक लेखापरिक्षकाची नेमणूक करणे व त्याचे मानधन ठरविणे.
- ९) सन २०१३-२०१४ सालच्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
- १०) नविन शाखा प्रस्तावास मान्यता देणे
- ११) बुडीत येणे रकमांच्या निर्लेखीकरणास मान्यता देणे.
- १२) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करणे.

ठिकाण : मुंबई.

दिनांक : १७ जून २०१३

संचालक मंडळाच्या आदेशानुसार,

**श्री. प्रताप र. वांगडे**

(महाव्यवस्थापक)

### विशेष सूचना

- १) गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा त्याच ठिकाणी वरील विषयांचा विचार करण्यासाठी त्याच दिवशी अर्ध्या तासाने घेण्यात येईल. त्यास गणसंख्येची आवश्यकता भासणार नाही.
- २) कोणत्याही सभासदास सूचना मांडावयाच्या असल्यास त्यांनी त्या लेखी स्वरूपात सभेच्या ७ दिवस अगोदर संस्थेच्या मुख्य कार्यालयात आणून द्याव्यात. ऐनवेळी विचारलेल्या शंकांचा खुलासा सभेत केला जाणार नाही.



## वरिष्ठ अधिकारी वर्ग

श्री. प्रताप रघुनाथ वांगडे  
(महाव्यवस्थापक)

श्री. सुभाष तुकाराम माने  
(प्रशासकीय अधिकारी)

श्री. अशोक कृष्णा माने  
(मुख्य वसुली अधिकारी)

श्री. अशोक जयराम भंडारे  
(मुख्य लेखापाल)

श्री. संतोष पुतळाजी मोरे  
(संगणक विभाग प्रमुख)

श्री. रवि चंद्रकांत वांगडे  
(अंतर्गत तपासणी अधिकारी)

## अधिकारी

श्री. ज्ञानदेव किसन रांजने  
विभागीय अधिकारी (SRO)

श्री. विजय पांडुरंग भोसले  
विभागीय अधिकारी (SRO)

श्री. सुनिल रघुनाथ साळुंके (SRO)

श्री. सुरेश गोविंद कोकरे (SRO)

श्री. तानाजी पांडुरंग चिकणे (SRO)

श्री. सुर्यकांत पांडुरंग जांभळे (SRO)

श्री. सुनिल शांताराम माने (SRO)

श्री. रमेश शामराव निकम

## व्यवस्थापक / कार्यालय प्रमुख

श्री. राजेंद्र रामचंद्र वाईकर

श्री. नितिन जगन्नाथ कळंबे

श्री. राजेश कमलकांत राऊत

श्री. अजय यशवंत निकम

श्री. श्रीकांत बाबूराव जाधव

श्री. संजय काळू कासुर्डे

श्री. शंकर शिवराम हावळे

श्री. संदिप चंद्रकांत राऊत

श्री. विलास बाजीराव आंग्रे

श्री. मनिष चंद्रकांत भाणसे

श्री. सचिन सखाराम वांगडे

श्री. दिपक सुरेश शेलार

श्री. अतुल वसंत कासुर्डे

श्री. प्रविण जगन्नाथ लोटेकर

श्री. संदिप बळवंत माने

सौ. सुषमा प्रदिप देवरे

श्रीम. जयश्री शंकर सुर्यवंशी

श्री. शंकर श्रीपती शेलार

श्री. सचिन गोविंद वारुळे



## अधिकारी व कर्मचारी

सौ. श्रुती राजेश सोहनी  
कु. विशाखा प्रभाकर राऊत  
श्री. सचिन नरेश नागपुरे  
श्री. विक्रमसिंह दिलीपराव मांढरे  
श्री. संतोष गुलाबराव चिकणे  
श्री. अमोल प्रकाश घोरपडे  
श्री. आशिष पद्माकर सावटळे  
श्री. गिरीश गजानन कोंबेकर  
श्री. संदीप रामचंद्र तांदळे  
श्री. विठ्ठल बापुराव सपकाळ  
श्री. अरुण गोविंद पिसाळ  
श्री. दिलिप जगन्नाथ वाईकर  
श्री. संतोष रामचंद्र कदम  
सौ. राणी उमेश वाघ  
सौ. ज्योती महादेव पवार  
श्री. सुधीर शांताराम तळेकर  
श्री. अलंकार अरविंद घाग  
श्री. सर्जेराव लक्ष्मण शेट्टे  
सौ. ज्योती प्रविण पवार  
श्री. लक्ष्मण वसंत पाटील  
श्री. प्रविण गोविंद पिसाळ  
सौ. अर्चना अमोल कोकाटे  
श्री. शिवाजी दत्तात्रय कदम  
श्री. नंदकुमार काशिनाथ घाग

कु. तुमी प्रदिप हटकर  
श्री. सुनिल सुभाष मानकर  
सौ. वनिता हेमंत माने  
श्री. दिलीप चंगू जगताप  
कु. रेश्मा नारायण खामकर  
श्री. अनिल मल्लिनाथ म्हेत्रे  
कु. सुनंदा रंगनाथ भनगडे  
सौ. मधुरा मंगेश जांभीवडेकर  
श्री. नवनाथ रामचंद्र शेलार  
कु. वंदना तुकाराम सुर्वे  
श्री. संतोष तुकाराम वाघ  
कु. सुप्रिया नारायण खामकर  
श्री. प्रकाश बबन निवडुंगे  
कु. देवता डी. पाटील  
श्री. सिताराम दत्ताराम कदम  
श्री. विठ्ठल सुर्यकांत दुंदळे  
सौ. प्रिया उत्तम कुरळे  
सौ. मनिषा कमलाकर सिंधकर  
श्री. समिर विजय लिमये  
श्री. रविंद्र दामोदर दभडे  
श्री. राकेश दत्तात्रय कोंडीलकर  
श्री. सचिन रामचंद्र शिंदे  
श्री. संतोष ज्ञानदेव सपकाळ  
सौ. निलम शंकर करपे  
श्री. विजयकुमार एन. जाधव

श्री. वसंत लक्ष्मण रेडकर  
कु. सीमा परशुराम माने  
कु. सोनाली चंद्रकांत वांगडे  
कु. दिपाली ज्ञानेश्वर वांगडे  
श्री. विजय श्रीरंग कुरळे  
कु. सुशीला विष्णू वाडकर  
श्री. सचिन किसन रांजणे  
श्री. अमोल एकनाथ शेलार  
श्री. दिनकर गेणू शेडगे  
श्री. ज्ञानदेव शिवराम शेलार  
श्री. अशोक रामचंद्र कणसे  
श्री. दिनेश नामदेव बांडागळे  
श्री. राम मारुती चिकणे  
श्री. रुपेश दत्तात्रय देशमाने  
श्री. नितीन राजाराम होळकर  
श्री. रविंद्र हनुमंत खोपडे  
श्री. शिवनाथ विष्णू किर्दत  
श्री. सचिन गणपत वांगडे  
श्री. अर्जुन धिरेन बोरो  
श्री. पंकेश प्रकाश देवळे  
श्री. संजय पांडुरंग जांभळे  
सौ. ज्योती किरण पोळ  
कु. पुनम अशोक शेवाळे  
सौ. प्रियांका सदानंद घारगे







## प्रतिनिधी

सौ. शकुंतला वसंत निकम  
श्री. किरण सदाशिव साळुंखे  
श्री. विजय मारुती वांगडे  
श्री. कृष्णा सिताराम कदम  
श्री. विजय जयसिंग जाधव  
श्री. सुहास हरिचंद्र निकम  
श्री. विजय सदाशिव देवकर  
श्री. श्रीरामकृष्ण सत्यनारायण तिवारी  
श्री. श्रीकांत चंद्रकांत वांगडे  
श्री. अर्जुन गणपत गायकर  
श्री. सचिन लक्ष्मण निकम  
श्री. प्रकाश केदार पटेल  
सौ. भारती किरणकुमार निकम  
श्री. मोहन आनंदराव मांडरे  
सौ. स्मिता सुनिल नागवेकर  
सौ. रश्मी रविंद्र करंजवकर  
श्री. दिलीप जगन्नाथ नाईक  
श्री. मनोज नारायण करंजवकर  
सौ. अश्विनी अरविंद करंजवकर  
सौ. अलका ज्ञानेश्वर गोळे  
श्री. सागर दत्तात्रय मोरे  
श्री. मणियार मोहम्मद हुसैन  
श्री. पराग भास्कर तेंडुलकर  
श्री. सतिश उत्तम ढमाळ  
सौ. माधवी मिलिंद सावटळे  
श्री. अक्षय रमेश चिंतल  
श्री. अधिकराव नाथा शेवाळे  
सौ. रिद्धी राजेश राऊत  
श्री. श्रीकांत पुरुषोत्तम बागडे  
सौ. स्मिता शांताराम जेधे  
सौ. सुजाता हिंदुराव माने  
श्री. प्रकाश दत्ताराम आमलदार

सौ. सुनिता मनिष ढोलम  
सौ. रोहिणी सुर्यकांत शितोळे  
सौ. नंदा शेखर सणस  
श्री. रामचंद्र गणपत मोरे  
सौ. आरती सर्जेराव पाटील  
श्री. धोंडीबा विष्णू पाटील  
श्री. अनंत वासुदेव खांडेकर  
श्री. वसंत लक्ष्मण पवार  
श्री. चंद्रकांत नामदेव वाडकर  
श्री. अनिल तातोबा सावंत  
श्री. हणुमंत रामभाऊ तावरे  
सौ. शारदा सुनिल धुमाळ  
श्री. शशिकांत हरिश्चंद्र पावसकर  
श्री. दिलीप शांताराम पवार  
सौ. स्नेहा संजय देवरुखकर  
श्री. अभिजीत पद्माकर चिपते  
श्री. सिताराम भागोजी जेधे  
श्री. दिगंबर मधुकर परब  
श्री. अनिल प्रकाश सपकाळ  
श्री. सुरज तुकाराम माने  
श्री. सुरज भरत पिंपळे  
सौ. सुनिता धनाजी साबळे  
श्री. अरुण बाळकृष्ण वांगडे  
श्री. दत्तात्रय रामचंद्र गोळे  
श्री. दिपक हरीबा कदम  
सौ. वैशाली राजेंद्र शेलार  
श्री. शरद ज्ञानदेव मस्कर  
कु. आशितोष धिमाजी पोटे  
श्री. रामदास भगवान गोरडे  
श्री. दिपक तुकाराम दळवी  
श्री. सुरेश दादाभाऊ थोरात  
श्री. दिलीप मधुकर चौधरी

सौ. सुनिता शहाजी वाघमारे  
श्री. तानाजी पी. मस्के  
श्री. विलास हरिचंद्र मलकमीर  
श्री. बाळासाहेब बापूराव कळंबे  
श्री. रमेश अर्जुन दरेकर  
श्री. एकनाथ पांडुरंग किर्दत  
श्री. अमृत दिनकर सोंडकर  
श्री. भुपेंद्र रमेश थळी  
श्री. महेश जनार्दन गायकवाड  
श्री. विलास पांडुरंग बाणे  
श्री. संजय शांताराम पोपळकर  
श्री. संतोष बाजीराव वांगडे  
श्री. सखाराम भिवराम वांगडे  
श्री. नवनाथ रामचंद्र निपाणे  
श्री. धनंजय दत्तात्रय रेळेकर  
श्री. प्रेमानंद राजाराम माने  
श्री. रविंद्र विष्णू वांगडे  
श्री. जगदिश श्रीरंग चिकणे  
श्री. सुनिलकुमार अनिल रोडे  
श्री. सुनिल शांताराम साळेकर  
श्री. योगेश राम शिंदे  
सौ. विद्यालक्ष्मी विलास सावंत  
सौ. सुरेखा बाळासाहेब पाटील  
श्री. दिपक दगडू मुसळे  
सौ. उल्का गणेश दर्गे  
सौ. रेखा राजेंद्र दाभाडे  
श्री. संजय शिवाजी झुंजारराव  
श्री. मल्लप्पा लिगप्पा आरकेरी  
सौ. समिक्षा सुशिल खडकबाण  
सौ. तारा तानाजी गुरव  
श्री. राजेश चंद्रकांत शिरसेकर  
श्री. संभाजी किसन रेवाळे



सौ. सुरेखा प्रविण लोटेकर  
 श्री. अरुण नामदेव शिंदे  
 श्री. किसन मारुती शेलार  
 श्री. पांडुरंग भाऊसाहेब शेलार  
 श्री. श्रीहरी रामदास शिर्के  
 श्री. अशोक मधुकर भोसले  
 श्री. अमिन शमशुद्धीन पटेल  
 श्री. अजय शिवाजी बोभाटे  
 श्री. दिनेश मधुकर फळणे  
 श्री. गजानन बळवंत धोत्रे  
 सौ. सुनिता एम. पवार  
 श्री. मानसिंग दशरथ तिकुडवे  
 कु. सचिन बाळासो शिंदे  
 श्री. रामदास तात्याबा माने  
 सौ. रेणूका अमोल सोरटे  
 सौ. मधुरा विलास मुंज  
 सौ. अक्षदा शंकर भुवर  
 सौ. प्राजक्ता प्रविण कणसे

सौ. शोभाराज पाटील  
 कु. विजया गोपाळ कामत  
 सौ. सुशीला रामदास कांबळे  
 श्री. किरणकुमार वसंत निकम  
 श्री. नामदेव बोरावकर  
 सौ. नंदा वसंत निकम  
 सौ. निता गौतम डांगळे  
 श्री. राजेंद्र नामदेव कुंभार  
 सौ. माधवी नारायण पारधे  
 सौ. प्रतिभा प्रकाश जाधव  
 श्रीमती अश्विनी सुरेश लाड  
 सौ. अलका बी. चव्हाण  
 सौ. गीता विठ्ठल पाटील  
 सौ. गिरीजा महेश दळवी  
 श्री. अँन्थोनी रेजोनल मिरंडा  
 श्री. गणेश शेटी  
 सौ. निर्मला सुभाष माने  
 सौ. वैशाली श्रीकांत जाधव

श्री. धनाजी दगडू साबळे  
 सौ. राजश्री लक्ष्मीकांत भोसले  
 सौ. आशा तुकाराम पोपळकर  
 सौ. सुनिता सतिश साखरे  
 सौ. रंजना तुळशिराम चव्हाण  
 सौ. मिनाक्षी संतोष कदम  
 श्री. निलेश आनंदराव शिंदे  
 श्री. प्रकाश दत्तात्रय जाधव  
 सौ. वंदिता विजय नेमाने  
 श्री. गोगरी कांतीलाल  
 श्री. दिपक शंकर साळुंके  
 श्री. धनाजी दगडू साबळे  
 सौ. दिपाली दि. चौधरी  
 श्री. सुहास दि. माने  
 श्री. रामदास भगवंत गोर्डे  
 श्री. जयवंत केरु भांगरे  
 श्री. योगेश राजाराम राऊत

### बँकर्स

- बँक ऑफ महाराष्ट्र
- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि.
- अपना सहकारी बँक
- सह्याद्री सहकारी बँक लि.
- सातारा सहकारी बँक लि.
- डोंबिवली नागरी सह. बँक लि.
- जनसेवा सहकारी बँक लि.
- अभ्युदय को.ऑप. बँक लि.
- कॉसमॉस को.ऑप. बँक लि.
- साहेबराव देशमुख सहकारी बँक
- आजरा अर्बन बँक लि.
- अँक्सिस बँक
- रहिमतपुर को.ऑप. बँक लि.
- बँक ऑफ अलाहाबाद

### कायदेविषयक सल्लागार

- अँड. श्री. संपतराव पवार
- अँड. श्री. अ. टी. बाबर
- अँड. श्री. दिलीप झोरे
- अँड. श्री. दिपक डेरे
- अँड. श्री. सर्जेराव चिकणे
- अँड. श्री. धर्मेश कडाकिया
- अँड. श्री. अनंत खोत
- अँड. श्री. एस. पी. सिंग



## भावपूर्ण श्रद्धांजली



साहेबांच्या जाण्याने आज महाराष्ट्रातील प्रत्येक घर दुःखात आहे...  
सांतवन कुणी कुणाचं करावं हाच मूळात प्रश्न आहे...  
प्रातःस्मरणीय बाळासाहेबांनी मराठी अस्मिता जागवली...  
मराठी माणसाच्या मनातला आत्मविश्वास वाढवला...  
महाराष्ट्राच्या विकासाला दिशा दिली हे कदापि विसरता येणार नाही...  
आपल्या रोखठोक बेधडक 'प्रबोधनकारी' वक्तृत्वाने  
अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले  
त्या 'साहेबांना' आमच्या संस्थेतर्फे मनःपूर्वक श्रद्धांजली...



महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  
कै. विलासरावजी देशमुख

यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यांना शिवसह्याद्री परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!

हि ईश्वरचरणी प्रार्थना...



शिवसह्याद्रीचे कमेटी मॅबर

कै. लक्ष्मणभाऊ निकम (तात्या)

यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यांना शिवसह्याद्री परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!

हि ईश्वरचरणी प्रार्थना...



तसेच अहवाल सालात संस्थेच्या ज्या ज्ञात-अज्ञात खातेदारांचे  
निधन झाले आहे अशा सर्वांच्या कुटुंबियांच्या दुःखात संस्था सहभागी असून  
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही शिवसह्याद्री परिवारातर्फे

भावपूर्ण श्रद्धांजली..!





## २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सन २०१३

सन्माननीय सभासद, खातेदार बंधू भगिनींनो,  
स.न.वि.वि.

आपल्या संस्थेचा सन २०१२-१३ मधील २२वा वार्षिक अहवाल सादर करताना संचालक मंडळास आनंद होत आहे. संस्थेने विविध स्तरावर केलेली नेत्रदिपक प्रगती ही संस्थेच्या सर्व सभासद ठेवीदार कर्मचारी व ठेव प्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्यानेच आपणाला करता आली. आपले प्रेम, सहकार्य, विश्वास यापुढेही संस्थेवर असाच दृढ रहावा अशी मी संचालकांच्या वतीने विनंती करतो. आपण सर्वजण आपला बहुमुल्य वेळ देवून या सभेला हजर राहिलात त्याबद्दल सर्व संचालकांच्या वतीने आभार मानतो.

अहवाल सालात शासनाच्या धोरणामध्ये जे काही बदल झालेत त्याला सामोरे जावून संस्थेची विविध स्तरावर प्रगती होत राहिली. शासनाने संस्थांच्या बायलॉजमधील केलेले बदल स्वीकारून त्याप्रमाणे कामकाज करण्यास आपली संस्था तत्पर राहिली आहे.

### सभासद व भाग भांडवल :

अहवाल सालाच्या सुरुवातीस ३८९१९ सभासद होते, त्यामध्ये राजीनामे व नवीन सभासद यांची नावे जमा करता अहवालसाल अखेरीस ३९५४४ सभासद आहेत. अहवालसाली एकूण सभासद भाग भांडवल रुपये ४,७४,९०,३०० इतके आहे.

### निधी :

संस्थेचे स्थैर्य हे स्वनिधीवर अवलंबून असते. संस्था जास्तीत जास्त नफा कमवून स्वनिधी वाढवत आहे. अहवालसालात संस्थेने आपल्या निधीमध्ये २२.७७% वाढ केली आहे. वर्षाअखेर संस्थेचा स्वनिधी रु. १३,७६,१७,८३४ इतका झाला आहे.

### सी.आर.ए.आर. :

रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार भांडवल व मालमत्ता जोखीम प्रमाण हे कमीत कमी ९% पर्यंत असणे आवश्यक आहे. संस्थेचा सी.आर.ए.आर. रेशो हा ११.१९% आहे.

### नेट वर्थ :

अहवाल सालाअखेर संस्थेचे नेटवर्थ रु. १९,५५,८२,८११.६० एवढा आहे. अहवालसाली नेटवर्थ मध्ये १४.४०% वाढ झाली आहे.

### ठेवी :

आर्थिक वर्षात संस्थेने ठरवून घेतलेले ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संस्थेची ठेवीमधील वाढ १३.०६% इतकी झाली आहे. अहवाल सालाअखेर १९०,८९,७४,७६४.०० ठेवी जमा केल्या आहेत. ठेवीमध्ये समाधानकारक वाढ दिसून येत आहे. हेच ठेवीदारांनी आपल्या संस्थेवर दाखविलेल्या चांगल्या विश्वासाचे प्रतिक आहे.



### गुंतवणूक :

संस्थेने ठेव व कर्ज यांचा योग्य रितीने समतोल राखून योग्य प्रमाणात गुंतवणूक केली आहे. संस्थेने अहवाल सालाअखेर ५८,५५,१६,३७० इतकी गुंतवणूक केली आहे. यासाठी कमीत कमी जोखीम व तुलनात्मकदृष्ट्या सुयोग्य परतावा या निकषाच्या आधारे संस्थेने गुंतवणूक केली आहे. त्यामुळे संस्थेच्या उत्पन्नात चांगल्याप्रकारे वाढ झाली आहे.

### एन.पी.ए. :

संस्थेने बँकाप्रमाणे तिमाही पद्धतीने एन.पी.ए.ची वर्गवारी केली आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तसेच संचालकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे अहवालसालात संस्थेचे एन.पी.ए.चे प्रमाण ०.४३% इतके अल्प झाले. संस्थेने नियमानुसार खात्यांकरिता आपल्या नफ्यामधून १००% तरतूद केली आहे.

### सि. डी. रेशो :

शासनाच्या धोरणानुसार संस्थेचा सि.डी. रेशो ६०% ते ७०% असणे आवश्यक आहे. संस्थेचा सि.डी. रेशो ६९.७६% आहे.

### कर्ज :

अहवालसालात संस्थेने चांगल्या प्रकारची कर्जे वाटप केली आहेत त्यामुळे नफ्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. संस्थेने सी.डी. रेशोचे आवश्यक तेवढे प्रमाण राखून कर्ज वाटप केले आहे. अहवाल सालामध्ये कर्जामध्ये ११.५५% वाढ झाली आहे.

### लेखापरिक्षण :

- १) अंतर्गत :- २०१२-१३ या सालातील अंतर्गत लेखापरिक्षण मे. दिनेश अहिर अँड कं. यांनी केले आहे. त्यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
- २) शासकीय लेखापरिक्षण :- २०१२-१३ या सालातील लेखापरिक्षण मे.ए.टी. उपाध्ये अँड कं. यांनी पूर्ण केले. त्यांनी संपूर्ण कामकाजाची तपासणी केल्यानंतर संस्थेला 'अ' वर्ग देण्यात आला. आयुक्तांनी काढलेल्या आदर्श लेखापरिक्षणानुसार संस्थेला चांगले गुण मिळाले आहेत. लेखापरिक्षण वर्गवारी निकषानुसार ९१.८५% गुण मिळाले आहेत.

### संस्थेची कार्यालये व कार्यक्षेत्र :

संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात असून संस्थेने १८ शाखा कार्यालयामार्फत शाखांचा विस्तार केला आहे. संस्थेचे मुख्यालय व इतर १८ शाखा कार्यालयामार्फत संस्थेचे कामकाज चालू आहे. संस्थेची १७ कार्यालये स्वमालकीची आहेत.

### कर्मचारी :

संस्थेमध्ये एकूण १०६ कर्मचारी संस्थेचे कामकाज करत आहेत. सर्व कर्मचारी प्रशिक्षित आहेत, सर्व कर्मचारी खातेदारांना सेवा देण्याकरिता तत्पर आहेत. बदलत्या आर्थिक धोरणांची कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी या दृष्टीकोनातून त्यांना प्रतिवर्षी प्रशिक्षण दिले जाते.



## नफा विभाजन :

संस्थेस सन २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये खर्च वजा जाता रु. २,२६,६४,५०२.५८ इतका नफा झाला आहे. सहकार आयुक्त कार्यालय मंजूरीनुसार राखीव निधीस रक्कम रु. २७,८०,६११ वर्ग करून उर्वरित नफा रु. १,९८,८३,८९१.५८ विभागीकरिता संचालक मंडळ पुढीलप्रमाणे शिफारस करित आहेत.

राखीव निधी	-	२५%	रु.	४९,७०,९७३.००
इमारत निधी	-	१५%	रु.	२९,८२,५८४.००
बुडीत कर्ज निधी	-	१५%	रु.	२९,८२,५८४.००
थकीत व्याज निधी	-	१०%	रु.	१९,८८,३८९.००
गुंतवणुक जोखीम निधी	-	५%	रु.	९,९४,१९५.००
विकास निधी	-	८%	रु.	१५,९०,७११.००
लाभांश समिकरण निधी	-	१%	रु.	१,९८,८३९.००
सभासद हितकारी निधी	-	२%	रु.	३,९७,६७८.००
कर्मचारी कल्याण निधी	-	२%	रु.	३,९७,६७८.००
रौप्य महोत्सवी निधी	-	२.१%	रु.	४,९७,५६२.००
लाभांश वाटप	-		रु.	२९,६९,३०६.००
पुढील वर्षाकरीता शिल्लक	-		रु.	१,३९२.५८
एकूण	-		रु.	१,९८,८३,८९१.५८

## उद्यानविकास अभियान :

संस्थेने विकसित केलेल्या उद्यानविकास अभियानामध्ये खेतवाडीमधील श्री. राजाराम बापू सूर्यवंशी उद्यान तसेच विक्रोळी व महाबळेश्वर मधील उद्यान ही दोन्ही उद्याने संस्थेने चांगल्या प्रकारे विकसित केली आहेत. याचा लाभ त्या विभागातील जनता घेत आहे. संस्थेने या अभियानाद्वारे सामाजिक बांधिलकी, समाजसेवा चालू ठेवली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंतचे लोक याचा लाभ घेत आहेत.

## विविध उपक्रम :

सामाजिक विकास, सामाजिक बांधिलकी हा दृष्टिकोन ठेवून शिवसह्याद्री परिवारामार्फत चॅरिटेबल ट्रस्ट, रुग्णवाहिका, मजूर सह. संस्था, प्रकाशन, उद्यानविकास अभियान, ग्रंथसंग्रहालय, इंग्लिश मिडियम स्कूल, ज्ञानश्री इंजिनीअरिंग कॉलेज, सहकार प्रशिक्षण केंद्र, शेतीपूरक व्यवसाय प्रकल्प, इमू प्रकल्प इ. उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमाद्वारे समाजातील विविध स्थरावरील लोकांना सेवा दिली जात आहे.

## प्रशिक्षण :

संस्थेने आपली स्वतःची "शासनमान्य सहकार प्रशिक्षण संस्था" काढली असून त्यामार्फत संस्थेतील संचालक



कर्मचारी व प्रतिनिधी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच इतर बाहेरील संस्थांना देखील शिवसहाद्री सहकारी प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जात आहे. संस्थेने प्रशिक्षणावर केलेला खर्च नसून ती भविष्यातील ठेव आहे हे लक्षात ठेवून संस्था प्रशिक्षणावर जास्त लक्ष देत आहे. यामुळे सभासदांना चांगल्या प्रकारच्या अत्याधुनिक बदलत्या काळानुसार सेवा दिल्या जात आहेत. प्रशिक्षणाकरीता यशदा पुणे मधील चांगले परिक्षकामार्फत प्रशिक्षण दिले जात आहे.

### संस्थेच्या प्रगतीचा आढावा

(रु. लाखात)

तपशिल	३१ मार्च २०१२	३१ मार्च २०१३	वाढ/घट	%
वसुल भाग भांडवल, राखीव व इतर निधी	१,६१४.४४	१,८५१.०८	+ २३६.६४	१४.६५
ठेवी	१६,८८४.७५	१९,०८९.७४	+ २,२०४.९९	१३.०५
कर्ज	१३,०७५.०१	१४,५८६.१३	+ १,५११.१२	११.५६
खेळते भांडवल	२०,२१८.१८	२२,४३१.०३	+ २,२१२.८५	१०.९४
गुंतवणूक	५,६८४.७२	५,८५५.१६	+ १७०.४४	३.००
निव्वळ नफा	२११.२४	२२६.६४	+ १५.४०	७.२९

### अहवाल सालातील कर्ज वाटप व वसुली

कर्ज प्रकार	३१ मार्च २०१२ अखेर शिल्लक	अहवाल वर्ष कर्ज वाटप	अहवाल वर्ष कर्ज वसुली	३१ मार्च १३ अखेर शिल्लक
जामीनकी कर्ज	८७,४५,३५२.००	५७,५५,०००.००	६७,३७,११७.००	७७,६३,२३५.००
प्रॉपर्टी मॉरगेज कर्ज	६१,०४,०५,५१०.७५	२०,८७,५०,२७०.००	२४,६२,४५,०२६.००	५७,२९,१०,८३४.७५
वाहन कर्ज	६४,७५,०९४.००	३७,२५,३८०.००	५०,६७,२२३.००	५१,३३,२५१.००
गृहपयोगी कर्ज	७,९८,११५.००	---	७,४४,८०३.००	५३,३१२.००
ठेव तारण कर्ज	२४,७०,४९,४२६.००	१९,४१,२०,६१४.२०	१४,८७,४६,१३३.२०	२९,२४,२३,९०७.००
पगार कपात कर्ज	८२,२३,९०६.००	२५,००,०००.००	४७,५०,७२४.००	५९,७३,१८२.००
सोने तारण कर्ज	४,२०,२४,५२३.०५	७,३९,०७,६६०.००	३,५०,७१,७८६.०५	८,०८,६०,३९७.००
कर्मचारी कर्ज	२,८४,८४,२५९.००	१,९७,२५,०००.००	५३,१७,९३६.००	४,२८,९१,३२३.००
मशिनरी कर्ज	१,३३,०३३.००	---	९८,१४४.००	३४,८८९.००
स्टॉक मॉरगेज कर्ज	२१,६१,९६८.००	---	१२,९८,९५८.००	८,६३,०१०.००
अधिकर्ष कर्ज	३१,०७,०१,४६८.००	१०,५३,३०,०००.००	४५,३८,९५२.६७	४१,१४,९२,५५१.३३
इतर तारण (सेक्युरिटी) कर्ज	२,६४,६८,८४५.००	१०,५०,०००.००	५३,२९,४४९.००	२,२१,८९,३९६.००
दैनिक ठेव तारण कर्ज	१,४७,५३,६२८.००	२,७७,८१,२०५.१०	२,७५,४५,२२०.१०	१,४९,८९,६१३.००
आवर्त ठेव तारण कर्ज	१०,७६,४२३.००	९,२८,९४०.००	९,७०,६३७.००	१०,३४,७२६.००
एकूण	१,३०,७५,०१,६३०.८०	६४,३५,७४,०६९.३०	४९,२४,६२,१०९.०२	१,४५,८६,१३,५११.०८



## आभार

आपली संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी ज्या सभासद, ठेवीदार व हितचिंतक, मान्यवर यांनी प्रयत्न केले, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

- |                                 |   |
|---------------------------------|---|
| मा. श्री. शरदचंद्रजी पवार       | - राष्ट्रीय नेते, कृषी मंत्री, भारत सरकार                           |
| मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण      | - मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य                                     |
| मा. श्री. अजितदादा पवार         | - उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य                                   |
| मा. श्री. उद्धवजी ठाकरे         | - अध्यक्ष, शिवसेना  |
| मा. श्री. राजसाहेब ठाकरे        | - अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना                                |
| मा. श्री. हर्षवर्धन पाटील       | - सहकार व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य                       |
| मा. श्री. आर. आर. पाटील         | - गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य                                       |
| मा. श्री. सुरेश दस              | - राज्यमंत्री सहकार व महसूल महाराष्ट्र राज्य                        |
| मा. श्री. छ. उदयन राजे भोसले    | - खासदार, सातारा  |
| मा. श्री. आनंदरावजी अडसुळ       | - खासदार  |
| मा. श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले | - आमदार   |
| मा. श्री. शशीकांत शिंदे         | - जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे विकास)                                |
| मा. श्री. मंगलप्रभात लोढा       | - आमदार   |
| मा. श्री. प्रविण दरेकर          | - आमदार, अध्यक्ष - मुंबई जिल्हा मध्य. सहकारी बँक लि.                |
| मा. श्री. नितीन सरदेसाई         | - आमदार   |
| मा. श्री. भाई जगताप             | - आमदार   |
| मा. श्री. प्रभाकर घागे          | - आमदार   |
| मा. श्री. नरेंद्र पाटील         | - आमदार, सरचिटणीस-म. रा. माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन |
| मा. श्री. सुनिल प्रभु           | - महापौर, मुंबई महानगरपालिका  |
| मा. श्री. किसन जाधव             | - माजी विरोधी पक्ष नेते मुंबई महानगरपालिका                          |
| मा. श्री. अतुल शहा              | - माजी आमदार, प्रवक्ते भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश        |
| मा. श्री. शिवाजीराव नलावडे      | - अध्यक्ष, बृहन्मुंबई पतसंस्था फेडरेशन, संचालक-मुंबई बँक            |
| मा. श्री. सिद्धार्थ टी. कांबळे  | - संचालक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.                     |
| मा. श्री. अनिल गजरे             | - संचालक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.                     |
| मा. श्री. दिनकरराव पाटील        | - सरचिटणीस, अ. मा. माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन       |
| मा. श्री. संजय शेते             | - अध्यक्ष, सहकार भंडार  |
| मा. श्री. नरेंद्र राणे          | - अध्यक्ष, दक्षिण मुंबई. रा. काँ. पार्टी                            |
| मा. श्री. अनंत पालकर            | - माजी नगरसेवक  |
| मा. श्री. शांतीलाल दोशी         | - नगरसेवक   |
| मा. श्री. मधुकर चौधरी           | - सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य                                    |
| मा. डॉ. भानुदास बधान            | - अप्पर निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य                     |
| मा. श्री. प्रदीप बर्गे          | - उपनिबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य                         |





- मा. श्री. शैलेश कोथमिरे - अप्पर निबंधक, पुणे  
मा. श्री. विकास रसाळ - विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई  
मा. श्री. डॉ. राजाराम धोंडकर - उपनिबंधक, 'डी' वॉर्ड सहकारी संस्था मुंबई  
मा. श्री. काकासाहेब कोयटे - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत. फेडरेशन  
मा. श्री. वसंतराव शिंदे - कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत. फेडरेशन  
मा. श्री. राजू भोसले - सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा  
मा. श्री. श्रीनिवास दुर्वे - महाव्यवस्थापक, सातारा बँक  
मा. श्री. एम. आर. पाटील - सह. महाव्यवस्थापक सातारा बँक  
मा. श्री. वसंतराव देशमुख - मानद सचिव, महाराष्ट्र राज्य संघ  
मा. श्री. राजकुमार भोगले - संचालक, मुंबई सहकारी बोर्ड  
मा. श्री. दिनेश अहिर - चार्टर्ड अकाऊन्टंट  
मा. सौ. विजयाताई भोगले पाटील - संचालिका, मुंबई सह. बँक  
मा. श्री. अॅड. बी. आर. पाटील - उपाध्यक्ष, सातारा बँक  
मा. श्री. राजाराम निकम - संस्थापक, न्यु सातारा नागरी सह. पतपेढी मर्यादित  
मा. श्री. जिजाबा पवार - संचालक, ज्ञानदिप को. ऑप. क्रेडिट सोसायटी  
मा. श्री. चंद्रकांत वंजारी - संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी मर्यादित  
मा. श्री. सुर्यकांत वाडकर - अध्यक्ष, न्यु सातारा सह. पत.,  
मा. श्री. भानुदास जाधव - अध्यक्ष, अभयलक्ष्मी सहकारी पतपेढी मर्यादित  
मा. श्री. अनिल कळंबे - वास्तूविशारद  
मा. श्री. सिताराम कासुर्डे - अध्यक्ष, अष्टविनायक सहकारी पतसंस्था मर्यादित  
मा. श्री. अॅड. जनार्दन बोत्रे - अध्यक्ष, शिवसमर्थ सहकारी पतपेढी मर्यादित  
मा. श्री. आबासाहेब भांडवलकर - अध्यक्ष, संतकृपा सहकारी पतपेढी मर्यादित  
मा. श्री. अरूण मानकर - संपादक, चार शब्द  
मा. श्री. विजय कासुर्डे - अध्यक्ष, वैष्णव चॅरिटेबल व मेडीकल ट्रस्ट  
मा. श्री. वसंत माने - अध्यक्ष, कार्यकारी संपादक, सामाहिक शिवसह्याद्री  
मा. श्री. गणेश निमकर - सहकार मार्गदर्शक  
मा. श्री. पी. जी. मांडरे - वरिष्ठ पोलीस निरीक्षक  
मा. श्री. इक्बाल कोरबु - ए. पी. आय., रमाबाई नगर  
मा. श्री. राजेंद्र चव्हाण - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व्ही. पी. रोड  
मा. श्री. विश्वास कश्यप - पी. आय. व्ही. पी. रोड  
मा. श्री. विनय गाडगीळ - सी. पी. आय., एलोगेट पोलीस ठाणे  
मा. श्री. राघवेंद्र ठाकुर - सी. पी. आय., माटुंगा  
मा. श्री. अजय पाटणकर - पी. आय. जे. जे. पोलीस ठाणे  
मा. श्री. रविंद्र पाटील - पी. आय. डी. एन. नगर वाहतुक विभाग  
मा. श्री. उद्धवराव करांडे - पी. आय. माटुंगा पोलीस ठाणे  
मा. श्री. किशोर घरटे - पी. आय. समाजसेवा शाखा  
मा. श्री. सुधाकर शिंदे - पी. आय. कांदिवली पोलीस ठाणे



मा. श्री. सरदार पाटील	- पी. आय. अंधेरी गुन्हे विभाग
मा. श्री. वसंत वांजणे	- ए. सी. पी., मुंबई
मा. श्री. संजय गायकवाड	- ए. पी. आय. नागपाडा
मा. श्री. सुनिल पवार	- ए. पी. आय. व्ही. पी. रोड
मा. श्री. विश्वनाथ शेलार	- ए. पी. आय. भोईवाडा
मा. श्री. भास्कर कदम	- ए. पी. आय. गुन्हे विभाग
मा. श्री. संतोष सावंत	- ए. पी. आय. उरण
मा. श्री. राजेंद्र मर्चिंदर	- ए. पी. आय. मलबार हिल
मा. श्री. सुनिल माने	- पी. एस. आय. गावदेवी
मा. सौ. वैशाली जाधव	- पी. एस. आय. एलोगेट
मा. श्री. वैभव मारकड	- पी. एस. आय. नागपाडा
मा. श्री. अनंत दगडु कांबळे	- ए. पी. आय. डी. बी. मार्ग
मा. श्री. सर्जेराव शामराव कुमार	- पी. एस. आय. वडाळा
मा. श्री. अशोक गोविंद हराळकर	- ए. पी. आय. मरीन लाईन्स

## आभार

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, दि. सातारा सहकारी बँक, एस.डी.सी. बँक, अपना बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई सहकारी बोर्ड, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, बृहन्मुंबई पतसंस्था फेडरेशन, मुंबई विभागीय पतसंस्था फेडरेशन, ज्ञानदिप को-ऑप क्रेडिट सोसायटी, शिवकृपा सहकारी पतपेढी मर्यादित, न्यु सातारा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दर्यासागर सहकारी पतपेढी मर्यादित, अभयलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी, श्री अष्टविनायक को. ऑप. क्रेडिट सोसायटी मर्यादित, शिवसमर्थ सहकारी पतपेढी मर्यादित, विशाल सातारा सहकारी पतपेढी, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, शिवसह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल सातारा, ज्ञानश्री इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी (DIT).

महेशशेट ठकेकर, मुकेश भाई शहा (शेट), रमेशचंद्र त्रिवेदी (शेट), किशोर बाबूराव सुर्यवंशी, सौ. वैशाली श्रीकांत जाधव, फतेसिंग कारंडे पाटील, प्रमोद पाटील (काका), किरण पाटकर, अमित रुपारेल, हेमंत पाटणकर, श्रीकांत प्रभू, अनिल प्रभू, विजय टकले, भगवानराव धनावडे, समीर नातु, सुहास सकपाळ, गणेश मालवणकर, ज्ञानेश्वर वांगडे (बुवा), शिल्पा वांगडे, पांडुरंग देवरे, बाळासाहेब देसाई, गणेश शितोळे, गणेश शिंदे, हणमंत कासुर्डे, सदाशिव भंडारे, विश्वास मा. वांगडे, सुरेश मा. पवार, अमर शेलार, विनायक सावंत, वसंत विठ्ठल निकम, चतुर्भूज शुक्ला, ए. डी. दळवी, नंदकुमार पांचाळ, बी. के. काटकर, अॅड. देवानंद मणरीकर, सौ. प्राजक्ता प्रविण कणसे, चंद्रकांत जाधव, सौ. विमल हणमंत कासुर्डे, प्रदिप सावंत, रवि सखाराम वांगडे, शरद वसंत बादल, नितीन प्रकाश बिरामने, सौ. अश्विनी संतोष पोपळकर, उज्वला जयवंत पाटील, कु. प्रिती प्रसाद चेऊलकर, वैभव भिकू बर्गे, महेश रांजनकर, दशरथ वांगडे, किशोर साळुंखे, भानुदास मनवे, राहुल शिंदे, मोहन साळुंखे, कु. नेहा दिलीप साबळे, तुळशीराम तु. शेलार, विलास श्रीरंग जाधव, अजित धोत्रे, राहुल धनावडे, प्रभात मित्र मंडळ, हरिओम कट्टा, मॅरगिन टी क्लब (विक्रोळी), रविंद्र चव्हाण, आनंदराव सिनकर, राहुल म्हापनकर, रामदास परब, राजेंद्र म्हात्रे, सुरेंद्र जाधव, कु. आरती तुकाराम माने, अमोल सोरटे, प्रदिप एम. गोसावी, गोपाळ कुलकर्णी, भूषण देशमुख, कर्मचारी वृंद ज्ञानश्री कॉलेज, कर्मचारी वृंद शिवसह्याद्री स्कूल.



आर्थिक स्थिती - मार्च २०१३

(Financial Highlights - March 2013)

Date of Registration	:	1 July 1991
Reg. No.	:	BOM/WD/RSR/CR/415/91-92
Offices	:	18 + 1
Area Operation	:	Maharashtra
Members	:	39544
Authorized Share Capital	:	10,00,00,000.00
Paid up Share Capital	:	4,74,90,300
Deposits	:	1,90,89,74,764.68
Loans	:	1,45,86,13,591.08
Funds	:	13,76,17,834.00
Investments	:	58,55,16,370.00
Total Business	:	3,36,75,88,355.76
Operating Profit	:	3,13,35,708.58
Net Profit	:	2,26,64,502.58
Net Worth	:	19,55,82,811.60
Per Staff Business	:	3,17,69,701.46
N.P.A.	:	0.43%
C.D. Ratio	:	69.76%
Net Profit With Working Capital	:	1.01%
CRAR	:	11.19%
Audit Class	:	A



ताळेबंद पत्रक दि. ३१.३.२०१३

(Balance Sheet as on 31.3.2013)

As on 31-3-2012	Capital & Liabilities भांडवल व देणी	Schedule परिशिष्ट	As on 31-3-2013
10,00,00,000.00	अधिकृत भागभांडवल (Auth. share Capital)		10,00,00,000.00
4,93,55,100.00	वसूल भागभांडवल : (Paid up Share Capital)	I	4,74,90,300.00
11,20,89,013.60	राखीव व इतर निधी : (Reserve & Other Funds)	II	13,76,17,834.00
3,81,18,304.00	थकीत व्याज तरतुद : (NPA Int. Provision)		3,25,36,865.00
4,50,00,000.00	बाहेरील कर्ज : (Borrowing)		--
1,68,84,75,364.30	ठेवी : (Deposit)	III	1,90,89,74,764.68
6,50,99,946.87	ठेव व्याज तरतुद : (Deposit Int. Provisions)	IV	9,10,83,345.47
26,11,960.60	इतर देणी : (Current Liabilities)	V	27,35,635.60
2,11,24,253.01	चालू वर्षाचा नफा : (Current Year Profit)	XXII	2,26,64,502.58
<b>2,02,18,73,942.38</b>	<b>एकूण (Grand Total)</b>		<b>2,24,31,03,247.33</b>

ठिकाण : मुंबई

माझ्या आजच्या रोजीच्या अहवालानुसार

दिनांक : 10/6/2013

मे. ए. टी. उपाध्ये अॅण्ड कंपनी

मे. दिनेश अहिर अॅण्ड कं.

चार्टर्ड अकौन्टंट

चार्टर्ड अकौन्टंट

वैधानिक लेखापरीक्षक

अंतर्गत लेखा परिक्षक



ताळेबंद पत्रक दि. ३१.३.२०१३

(Balance Sheet as on 31.3.2013)

As on 31-3-2012	Assets & Other Receivable मालमत्ता व येणी	Schedule परिशिष्ट	As on 31-3-2013
14,02,036.14	हातातील रोख शिल्लक व बँक शिल्लक : (Cash in Hand & Cash at Bank)	VI	84,10,826.36
56,84,72,761.58	गुंतवणूक : (Investments)	VII	58,55,16,370.00
1,30,75,01,630.80	सभासद कर्जे : (Members Loans)	VIII	1,45,86,13,591.08
12,57,567.00	डिपॉझिट : (Deposit)	IX	13,12,927.00
7,10,52,635.86	कायम मालमत्ता : (Fixed Assets)	X	7,00,22,128.86
7,05,06,821.00	कर्जावरील व्याज : (Int. receivable on loan)	XI	11,65,20,342.95
8,01,939.00	इतर मालमत्ता : (Current Assets)	XII	9,05,745.00
8,78,551.00	इतर येणी : (Other Receivable)	XIII	18,01,316.08
<b>2,02,18,73,942.38</b>	<b>एकूण (Grand Total)</b>		<b>2,24,31,03,247.33</b>

श्री. भरत शिवराम पिंपळे  
(अध्यक्ष)

श्री. वसंत हरी निकम  
(उपाध्यक्ष)

श्री. ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे  
(संचालक)

श्री. प्रताप र. वांगडे  
(महाव्यवस्थापक)



नफा-तोटा पत्रक दि. ३१.३.२०१३

(Profit & Loss A/c. for the year 31.3.2013)

As on 31-3-2012	Expenses खर्च तपशील	Schedule परिशिष्ट	As on 31-3-2013
13,26,84,969.96	ठेवीवरील व्याज दिले (Int. Paid On Deposit)		15,90,81,251.15
1,56,68,693.00	प्रतिनिधी कमिशन (Agent Commission)	XIV	1,68,20,158.00
1,46,24,248.00	कर्जावरील व्याज (Interest Paid on Bank Overdraft)	XV	39,24,902.00
1,31,72,992.00	कर्मचारी पगार व इतर भत्ते (Staff Salary & Allowances)	XVI	2,47,31,409.00
76,83,704.82	व्यवस्थापकीय खर्च (Administration Expenses)	XVII	87,06,058.50
10,07,124.75	ऑफिस भाडे, दुरुस्ती व देखभाल (Other Expenses)	XVIII	13,14,074.00
43,355.00	वर्गणी व इतर (Subscription & Fees)	XIX	51,075.00
25,00,000.00	तरतुदी (Provision)	XX	33,00,000.00
46,37,692.00	घसारा (Depreciation)	XXI	53,71,206.00
2,11,16,318.02	नफा ताळेबंदाकडे वर्ग (Profit Transfer to Balance Sheet)		2,26,63,443.97
<b>21,31,39,097.55</b>	<b>एकूण (Grand Total)</b>		<b>24,59,63,577.62</b>

ठिकाण : मुंबई

माझ्या आजच्या रोजीच्या अहवालानुसार

दिनांक : 10/6/2013

मे. ए. टी. उपाध्ये अॅण्ड कंपनी

मे. दिनेश अहिर अॅण्ड कं.

चार्टर्ड अकौन्टंट

चार्टर्ड अकौन्टंट

वैधानिक लेखापरीक्षक

अंतर्गत लेखा परिक्षक



नफा-तोटा पत्रक दि. ३१.३.२०१३

(Profit & Loss A/c. for the year 31.3.2013)

As on 31-3-2012	Income जमा तपशील	Schedule परिशिष्ट	As on 31-3-2013
17,73,96,635.30	कर्जावरील मिळालेले व्याज (Interest Received on Loan)		20,33,36,013.15
3,21,27,765.00	गुंतवणुकीवरील उत्पन्न (Income on Investment)	XXIII	3,92,63,993.00
28,40,246.00	सर्व्हिस चार्ज (Service Charge)		24,30,826.59
7,74,451.25	इतर उत्पन्न (Other Income)	XXIV	9,32,744.88
21,31,39,097.55	एकूण (Grand Total)		24,59,63,577.62

श्री. भरत शिवराम पिंपळे  
(अध्यक्ष)

श्री. वसंत हरी निकम  
(उपाध्यक्ष)

श्री. ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे  
(संचालक)

श्री. प्रताप र. वांगडे  
(महाव्यवस्थापक)



## अंतर्गत लेखापरीक्षकांचा अहवाल सन २०१२-१३

“शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई” या संस्थेचे दिनांक ३१ मार्च, २०१३ रोजीचे ताळेबंद पत्रक आणि त्याच दिवशी संपणाऱ्या वर्षाचे नफा-तोटा पत्रक लेखापरिक्षण करून सोबत जोडलेली आहेत. ही हिशोबी पत्रके तयार करण्याची जबाबदारी संस्थेच्या व्यवस्थापनाची आहे. या आर्थिक पत्रकाचे लेखा परिक्षण करून त्यावर मत प्रदर्शित करण्याची आमची जबाबदारी आहे.

साधारणतः भारतामध्ये स्विकृत झालेल्या लेखापरिक्षण मान्यतानुसार आम्ही संस्थेचे लेखा परिक्षण केलेले आहे. या लेखापरिक्षण मान्यतानुसार आम्ही लेखा परिक्षण कार्यक्रम आखून व त्याप्रमाणे काम करून विश्वासपूर्वक असे पाहिले आहे की, सदर आर्थिक पत्रकांत कोणतेही महत्त्वाचे दोष राहू नयेत. लेखा परिक्षणांत चाचणी तपासणी तसेच आर्थिक पत्रकांतील रकमांच्या संदर्भात कागदपत्रे तपासून या रकम पत्रकांत योग्यरित्या दाखविलेल्या असल्याबद्दलची खात्री करणे, त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त लेखांकन सिद्धांताप्रमाणे आर्थिक पत्रकांचे मुल्यांकन अनुमान आणि तसेच ही आर्थिक पत्रके संस्थेच्या व्यवस्थापनाने महत्त्वपूर्ण अनुमानाप्रमाणे प्रस्तुत केल्याबद्दलचे मुल्यांकन या लेखापरिक्षणात समाविष्ट आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या लेखा परिक्षणाप्रमाणे वाजवीरित्या मत प्रदर्शित करण्याबद्दल आम्हाला खात्री आहे.

त्याप्रमाणे आम्ही अभिप्राय देतो की :

- १) आमच्या लेखा परिक्षणाच्या संदर्भात, आमच्या ज्ञानाप्रमाणे आणि विश्वासाप्रमाणे, आम्ही संस्थेकडून मागितलेली सर्व माहिती व स्पष्टीकरणे आम्हाला समाधानकारक वाटली.
- २) संस्थेचे ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रके ही महाराष्ट्र सहकारी सोसायट्यांचा कायदा व त्याखालील नियमानुसार तयार केलेली आहेत.
- ३) संस्थेचे ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रके ही संस्थेच्या हिशोबी पुस्तके व विवरणे याबरोबर मिळती-जुळती आहेत.
- ४) माझ्या मते मला दिलेल्या माहिती व स्पष्टीकरणानुसार त्याचप्रमाणे या आर्थिक पत्रकावर दिलेल्या स्वतंत्र टिपणानुसार आणि अलहिदा दिलेल्या शेऱ्यास पात्र राहून तसेच भारतामध्ये साधारणतः स्विकृत असलेल्या लेखा परिक्षण मान्यतानुसार :

अ) ताळेबंद पत्रक दि. ३१ मार्च २०१३ ची खरी व योग्य स्थिती दाखविते आणि

ब) नफा-तोटा पत्रक दि. ३१ मार्च २०१३ रोजी संपलेल्या वर्षाचा खरा व योग्य नफा दर्शविते.

स्थळ : मुंबई

दिनांक : ८/६/२०१३

मे. दिनेश अहिर अॅण्ड कंपनी

चार्टर्ड अकौन्टंट





# वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल सन २०१२-१३

(महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा कलम ८१ (५-ब))

आणि महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम ६९ अन्वये द्यावयाचा अहवाल)

“शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई” या संस्थेचे दिनांक ३१/३/२०१३ रोजीचे ताळेबंदपत्रक आणि त्या दिवशी संपणाऱ्या वर्षाचे नफा-तोटा पत्रक लेखापरीक्षण करून सोबत जोडलेली आहेत. हि हिशोब पत्रके तयार करण्याची जबाबदारी संस्थेच्या व्यवस्थापनाची आहे. या आर्थिक पत्रकाचे लेखापरीक्षण करून त्यावर मत प्रदर्शित करण्याची आमची जबाबदारी आहे.

साधारणतः भारतामध्ये स्विकृत झालेल्या लेखापरीक्षण मान्यकानुसार आम्ही संस्थेचे लेखापरीक्षण केलेले आहे. या लेखापरीक्षण मान्यकानुसार आम्ही लेखापरीक्षण कार्यक्रम आखून व त्याप्रमाणे काम करून विश्वासपूर्व असे पाहिले आहे की, सदर आर्थिक पत्रकांत कोणतेही महत्त्वाचे दोष राहू नयेत. लेखापरीक्षणांत चाचणी तपासणी तसेच आर्थिक पत्रकांतील रकमांच्या संदर्भात कागदपत्रे तपासून या रकम पत्रकांत योग्यरित्या दाखविलेल्या असल्याबद्दलची खात्री करणे, त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त लेखांकन सिद्धांताप्रमाणे आर्थिक पत्रकांचे मुल्यांकन या लेखापरीक्षणात समाविष्ट आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या लेखापरीक्षणाप्रमाणे प्रस्तुत वाजवीरित्या मत प्रदर्शित करण्याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या लेखापरीक्षणाप्रमाणे प्रस्तुत वाजवीरित्या मत प्रदर्शित करण्याबद्दल आम्हाला खात्री आहे.

त्याप्रमाणे आम्ही अभिप्राय देतो की,

- आमच्या लेखापरीक्षणाच्या संदर्भात, आमच्या ज्ञानाप्रमाणे आणि विश्वासाप्रमाणे, आम्ही संस्थेकडून मागितलेली सर्व माहिती व स्पष्टीकरणे आम्हाला समाधानकारक वाटली.
- संस्थेचे ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रके ही महाराष्ट्र सहकारी सोसायट्यांचा कायदा व त्याखालील नियमानुसार तयार केलेली आहेत.
- संस्थेचे ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रके ही संस्थेच्या हिशोब व विवरणे याबरोबर मिळती जुळती आहेत.
- माझ्या मते मला दिलेल्या माहिती व स्पष्टीकरणानुसार त्याचप्रमाणे या आर्थिक पत्रकावर दिलेल्या टिपणानुसार आणि अलहिदा दिलेल्या शेंच्यास पात्र राहून तसेच भारतामध्ये साधारणतः स्विकृत असलेल्या लेखापरीक्षण मान्यकानुसार :
  - ताळेबंद पत्रक सोसायटीची दि. ३१ मार्च २०१३ ची खरी व योग्य स्थिती दाखविते आणि
  - नफा-तोटा पत्रक दि. ३१ मार्च २०१३ रोजी संपलेल्या अहवाल वर्षाचा खरा व योग्य नफा दर्शविते.
- सन २०१२-२०१३ या सहकारी वर्षासाठी लेखापरीक्षण वर्ग “अ” देण्यात आला आहे.
- वरील दाखला प्रसारित करण्यात येणाऱ्या लेखापरीक्षण प्रतिवृत्तांतील भाग ‘अ’, ‘ब’ आणि भाग ‘क’ मधील शेंच्यास पात्र राहून देण्यात येत आहे.

स्थळ : मुंबई

दिनांक : १०/६/२०१३

मे. ए. टी. उपाध्ये अँड कंपनी

चार्टर्ड अकौन्टंट



अंदाज पत्रक २०१३-२०१४

(Budget on 2013-2014)

सन 2012-13 चा अंदाज ₹	तपशिल	सन 2013-14 चा अंदाज ₹
4,74,90,300.00	जबाबदान्या व देणी	5,00,00,000.00
13,76,17,834.00	वसुल भाग भांडवल	16,00,00,000.00
1,90,89,74,764.68	निधी	2,20,00,00,000.00
12,63,55,846.07	ठेवी	14,16,20,000.00
2,26,64,502.58	इतर देणी व तरतुदी	2,83,80,000.00
	निव्वळ नफा	
<b>2,24,31,03,247.33</b>	<b>एकुण</b>	<b>2,58,00,00,000.00</b>
84,10,826.36	मालमत्ता व येणी	1,50,00,000.00
58,55,16,370.00	रोख व बँक शिल्लक	66,00,00,000.00
1,45,86,13,591.08	गुंतवणूक	1,68,00,00,000.00
7,00,22,128.86	कर्ज	7,50,00,000.00
12,05,40,331.03	मालमत्ता	15,00,00,000.00
	इतर येणी	
<b>2,24,31,03,247.33</b>	<b>एकुण</b>	<b>2,58,00,00,000.00</b>
20,33,36,013.15	उत्पन्न	22,10,54,400.00
3,92,63,993.00	कर्जवरील व्याज	3,81,58,200.00
33,63,571.47	गुंतवणुकीवरील व्याज	39,47,400.00
	इतर उत्पन्न	
<b>24,59,63,577.62</b>	<b>एकुण</b>	<b>26,31,60,000.00</b>
17,98,26,311.15	खर्च	18,84,00,000.00
2,47,31,409.00	ठेवीवरील व्याज व कमिशन	2,58,00,000.00
1,54,42,413.50	सेवक पगार व भत्ते	1,69,50,000.00
33,00,000.00	व्यवस्थापकीय घसारा व इतर खर्च	36,30,000.00
2,26,63,443.97	तरतुदी	2,83,80,000.00
	नफा	
<b>24,59,63,577.62</b>	<b>एकुण</b>	<b>26,31,60,000.00</b>



ताळेबंद परिशिष्टे दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Balance Sheet as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>SCHEDULE I : SHARE CAPITAL</b>		
Authorised Share Capital	10,00,00,000.00	10,00,00,000.00
(10,00,000 Shares of ₹ 100 each paid up capital 4,74,903 shares of ₹ 100 each	4,74,90,300.00	4,93,55,100.00
<b>Total</b>	<b>4,74,90,300.00</b>	<b>4,93,55,100.00</b>
<b>SCHEDULE II : RESERVE &amp; OTHER FUNDS</b>		
<b>Reserve Fund</b>		
Opening Balance	1,51,43,853.60	2,30,41,744.00
Add - Last Year Profit Distribution	45,85,910.40	50,71,682.00
Add - Additions During The Year	5,31,283.00	9,33,481.60
Less - Transferred to Building Fund	---	1,39,03,054.00
<b>Total</b>	<b>2,02,61,047.00</b>	<b>1,51,43,853.60</b>
<b>Building Fund</b>		
Opening Balance	5,40,16,305.00	3,38,72,250.00
Add - Last Year Profit Distribution	55,32,157.00	40,57,345.00
Add - Additions During The Year	22,42,001.00	21,83,656.00
Add - Transferred to Reserve Fund	---	1,39,03,054.00
<b>Total</b>	<b>6,17,90,463.00</b>	<b>5,40,16,305.00</b>
<b>Reserve For Bad &amp; Doubtful Debts</b>		
Opening Balance	2,85,32,471.00	2,34,52,720.00
Add - Last Year Profit Distribution	27,51,546.00	40,57,345.00
Add - Recovered Amt. from Loan Holder	24,221.00	61,300.00
Add - Addition During the Year	25,00,000.00	25,00,000.00
Less - Written off During the Year	27,61,124.00	15,38,894.00
<b>Total</b>	<b>3,10,47,114.00</b>	<b>2,85,32,471.00</b>



ताळेबंद परिशिष्टे दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Balance Sheet as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>Ovd. Int. Fund</b>		
Opening Balance	32,45,876.00	3,49,79,554.00
Add - Last Year Profit Distribution	40,35,601.00	32,45,876.00
Add - Provison During The Year	8,00,000.00	---
Less - Transferred to NPA Int. Provision	---	3,49,79,554.00
<b>Total</b>	<b>80,81,477.00</b>	<b>32,45,876.00</b>
<b>Dividend Equalisation Fund</b>		
Opening Balance	11,83,185.00	9,80,318.00
Add - Last Year Profit Distribution	1,83,436.00	2,02,867.00
<b>Total</b>	<b>13,66,621.00</b>	<b>11,83,185.00</b>
<b>Members Welfare Fund</b>		
Opening Balance	15,80,141.00	11,20,374.00
Add - Last Year Profit Distribution	3,66,873.00	2,02,867.00
Add - Additions During The Year	6,79,781.00	2,56,900.00
<b>Total</b>	<b>26,26,795.00</b>	<b>15,80,141.00</b>
<b>Staff Welfare Fund</b>		
Opening Balance	8,50,253.00	7,50,671.00
Add - Last Year Profit Distribution	3,69,373.00	2,02,867.00
Less - Write off During The Year	16,000.00	1,03,285.00
<b>Total</b>	<b>12,03,626.00</b>	<b>8,50,253.00</b>
<b>Silver Jubilee Fund</b>		
Opening Balance	8,17,345.00	6,14,478.00
Add - Last Year Profit Distribution	2,60,480.00	2,02,867.00
<b>Total</b>	<b>10,77,825.00</b>	<b>8,17,345.00</b>
<b>Development Fund</b>		
Opening Balance	12,57,097.00	9,62,939.00
Add - Last Year Profit Distribution	1,83,436.00	2,94,158.00
<b>Total</b>	<b>14,40,533.00</b>	<b>12,57,097.00</b>



ताळेबंद परिशिष्टे दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Balance Sheet as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>Investment Fluctuation Fund</b>		
Opening Balance	25,45,144.00	25,45,144.00
<b>Total</b>	<b>25,45,144.00</b>	<b>25,45,144.00</b>
<b>Gratuity Fund</b>		
Opening Balance	29,17,343.00	20,17,926.00
Add - Additions During The Year	32,59,846.00	8,99,417.00
<b>Total</b>	<b>61,77,189.00</b>	<b>29,17,343.00</b>
<b>Total of Reserve &amp; Other Funds</b>	<b>13,76,17,834.00</b>	<b>11,20,89,013.60</b>
<b>SCHEDULE III : DEPOSITS</b>		
Saving Deposit	7,22,01,594.46	8,24,06,334.10
Current Deposit	14,83,699.41	27,65,107.51
Daily Deposit	22,07,92,067.16	19,92,31,698.16
Balkalyan Deposit	1,90,674.00	2,52,285.00
Recurring Deposit	4,07,00,044.00	3,40,92,110.00
Lakhapati B Deposit	2,25,71,540.00	2,10,23,680.00
Saktichi Bachat (Comp. Deposit)	34,00,497.10	35,18,658.10
Term Deposit	53,90,57,282.00	56,06,83,531.00
MIS Deposit	27,63,77,702.00	26,59,03,639.00
Double Deposit	11,72,03,491.90	11,64,35,454.80
Dasara Diwali Deposit	8,54,03,012.70	5,24,79,195.60
Kamdhenu Deposit	3,426.10	3,426.10
Lakhapati Deposit	46,42,999.00	45,34,978.40
Shiv Cash Certificate Deposit	1,88,99,432.63	1,95,73,591.63
Sankalp Siddhi Deposit	49,12,88,778.60	31,30,09,346.60
Dashakpurti Deposit	66,501.80	81,501.50
Agent Security Deposit	1,46,92,021.82	1,24,80,826.80
<b>Total</b>	<b>1,90,89,74,764.68</b>	<b>1,68,84,75,364.30</b>



ताळेबंद परिशिष्टे दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Balance Sheet as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>SCHEDULE IV : INTEREST PAYABLE ON DEPOSITS</b>		
Daily Deposit	42,89,042.46	39,72,145.46
Recurring Deposit	18,86,990.83	16,97,590.83
Lakhapati B Deposit	36,14,257.34	42,43,231.34
Balkalyan Deposit	32,166.84	33,203.84
Long Term Deposit	4,29,86,948.00	4,18,60,152.00
Sankalp Siddhi Deposit	3,82,73,940.00	1,32,93,623.40
<b>Total</b>	<b>9,10,83,345.47</b>	<b>6,50,99,946.87</b>
<b>SCHEDULE V : CURRENT LIABILITIES &amp; PRO.</b>		
Education Fund	00.00	5,000.00
Internal Audit Fees	1,25,000.00	1,50,000.00
Government Audit Fees	11,07,242.00	11,19,392.00
Dividend Payable	6,93,990.60	7,05,424.60
Tax Audit Fees	20,000.00	15,000.00
Other Current Liabilities	7,89,403.00	6,17,144.00
<b>Total</b>	<b>27,35,635.60</b>	<b>26,11,960.60</b>
<b>SCHEDULE VI : CASH &amp; BANK BALANCES</b>		
Cash in hand	57,09,959.00	1,06,000.00
The M.D.C.C. Bank Ltd.	47,809.35	1,21,099.05
The Satara Co-op. Bank Ltd.	18,87,471.44	2,06,169.03
The Sahebrao Deshmukh Co-op. Bank Ltd.	55,853.28	6,616.29
The Cosmos Co-op. Bank Ltd.	00.00	5,095.22
The Vasai Janata Co-op. Bank Ltd.	00.00	2,199.21
The Ajra Co-op. Bank Ltd.	3,278.00	3,278.00
The Janseva Co-op. Bank Ltd.	791.00	739.00
The Pen Urban Co-op. Bank Ltd.	4,60,055.98	4,60,055.98
The Dombivali Nagrik Co-op. Bank Ltd.	1,122.25	2,619.25
Axis Bank	39,327.91	3,60,359.91
Bank of Maharashtra	82,314.40	92,015.20
Bank of Allahabad	10,000.00	10,000.00
The Apna Co-op. Bank Ltd.	1,08,647.22	25,790.00
The Abhyudaya Co-op. Bank Ltd.	4,196.53	00.00
<b>Total</b>	<b>84,10,826.36</b>	<b>14,02,036.14</b>



ताळेबंद परिशिष्टे दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Balance Sheet as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>SCHEDULE VII : INVESTMENTS</b>		
Mumbai Bank - Shares	1,000.00	1,000.00
Mumbai Bank - Term Deposit (Res. Fund)	3,26,54,950.00	2,97,28,125.00
Mumbai Bank - Term Deposit	7,09,49,575.00	6,87,30,969.00
Satara Bank - Term Deposit	35,21,28,942.00	26,67,72,398.00
Cosmos Bank - Term Deposit	25,00,000.00	5,80,00,259.00
The Pen Urban Bank - Term Deposit	20,00,000.00	20,00,000.00
Sakhar Karkhana Shares	5,000.00	5,000.00
Janseva Sahakari Bank - Term Deposit	19,680.00	17,758.00
Vasai Janata Sahakari Bank - Term Deposit	00.00	8,84,007.00
S.D.C. Bank Ltd. - Term Deposit	5,28,15,291.00	4,73,06,279.00
Apna Sahakari Bank - Term Deposit	1,41,95,517.00	2,38,92,622.00
S.B.I. Infrastructure Fund	1,00,000.00	1,00,000.00
U.T.I. Mutual Fund	20,00,000.00	30,54,680.58
Patsanstha Fed. Shares	1,000.00	1,000.00
Sahyadri Bank - Term Deposit	00.00	1,37,44,578.00
M.S.E.B. Deposit	13,89,360.00	16,00,590.00
The Navi Mum. Co-op. Bank Ltd. - Term Deposit	00.00	5,00,288.00
Bank of Maharashtra - Term Deposit	56,175.00	51,217.00
Dombivali Nagarik Co-op. Bank Ltd.	28,374.00	25,768.00
Abhyudaya Bank - Term Deposit	5,29,17,971.00	4,36,92,445.00
Rahimatpur Co-op. Bank - Term Deposit	17,28,535.00	83,38,778.00
Bajaj Allianz Life Insurance	25,000.00	25,000.00
<b>Total</b>	<b>58,55,16,370.00</b>	<b>56,84,72,761.58</b>



ताळेबंद परिशिष्टे दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Balance Sheet as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>SCHEDULE VIII : MEMBER'S LOAN</b>		
Personal Loan	77,63,235.00	87,45,352.00
Property Mortgage Loan	57,29,10,834.75	61,04,05,590.75
Vehicle Loan	51,33,251.00	64,75,094.00
Loan Against Home Appliances	53,312.00	7,98,115.00
Loan Against Deposit	29,24,23,907.00	24,70,49,426.00
Salary Deduction Loan	59,73,182.00	82,23,906.00
Gold Loan	8,08,60,397.00	4,20,24,523.05
Staff Loan	4,28,91,323.00	2,84,84,259.00
Machinery Loan	34,889.00	1,33,033.00
Stock Mortgage Loan	8,63,010.00	21,61,968.00
Overdraft Loan	41,14,92,515.33	31,07,01,468.00
Loan Against Other Security	2,21,89,396.00	2,64,68,845.00
Loan Against Daily Deposit	1,49,89,613.00	1,47,53,628.00
Loan Against Recurring Deposit	10,34,726.00	10,76,423.00
<b>Total</b>	<b>1,45,86,13,591.08</b>	<b>1,30,75,01,630.80</b>
<b>SCHEDULE IX : DEPOSITS</b>		
B.M.C. Deposit	13,705.00	16,705.00
Office Deposit	9,17,000.00	8,88,000.00
Telephone Deposit	38,652.00	37,652.00
BEST Deposit	1,26,070.00	1,03,710.00
Diesel Card Deposit	2,17,500.00	2,11,500.00
<b>Total</b>	<b>13,12,927.00</b>	<b>12,57,567.00</b>
<b>SCHEDULE X : FIXED ASSETS</b>		
<b>Lockers</b>		
Opening Balance	71,524.66	79,471.66
Less - Depreciation For The Year	7,152.00	7,947.00
<b>Total</b>	<b>64,372.66</b>	<b>71,524.66</b>





ताळेबंद परिशिष्टे दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Balance Sheet as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>Furniture &amp; Fixture</b>		
Opening Balance	1,71,16,550.80	1,33,83,777.80
Add - Purchase During The Year	3,70,945.00	50,88,369.00
Less - Depreciation For The Year	17,22,262.00	13,55,596.00
<b>Total</b>	<b>1,57,65,233.80</b>	<b>1,71,16,550.80</b>
<b>Office Premises (Land &amp; Building)</b>		
Opening Balance	4,80,67,886.40	4,05,22,466.40
Add - Purchase During The Year	25,00,000.00	1,00,00,000.00
Less - Depreciation For The Year	22,44,391.00	24,54,580.00
<b>Total</b>	<b>4,83,23,495.40</b>	<b>4,80,67,886.40</b>
<b>Office Equipement</b>		
Opening Balance	25,20,158.00	17,20,748.00
Add - Purchase During The Year	6,06,203.00	10,46,067.00
Less - Depreciation For the Year	2,90,736.00	2,46,657.00
<b>Total</b>	<b>28,35,625.00</b>	<b>25,20,158.00</b>
<b>Computers</b>		
Opening Balance	19,19,266.00	9,24,588.00
Add - Purchase During The Year	8,80,435.00	13,34,666.00
Less - Depreciation For The Year	9,05,610.00	3,39,988.00
<b>Total</b>	<b>18,94,091.00</b>	<b>19,19,266.00</b>
<b>Vehicle A/c</b>		
Opening Balance	13,57,250.00	14,94,680.00
Add - Purchase During The Year	00.00	95,494.00
Less - Sale During The Year	16,884.00	00.00
Less - Depreciation For The Year	2,01,055.00	2,32,924.00
<b>Total</b>	<b>11,39,311.00</b>	<b>13,57,250.00</b>
<b>Total of Fixed Assets</b>	<b>7,00,22,128.86</b>	<b>7,10,52,635.86</b>



ताळेबंद परिशिष्टे दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Balance Sheet as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>SCHEDULE XI :</b>		
<b>INTEREST RECEIVABLE ON LOANS</b>		
Interest Receivable on Personal Loan	16,89,290.00	30,63,029.00
Interest Receivable on Business Loan	8,39,34,280.00	5,81,56,860.00
Interest Receivable on Vehicle Loan	7,42,152.00	9,72,464.00
Interest Receivable on Home Appl. Loan	3,876.00	6,70,832.00
Interest Receivable on Secured Loan	9,84,819.00	14,56,008.00
Interest Receivable on Other Sec. Dep. Loan	75,82,229.00	45,51,369.00
Interest Receivable on Staff Loan	4,82,525.00	5,18,500.00
Interest Receivable on Machinery Loan	1,08,335.00	10,06,414.00
Interest Receivable on Stock Mfg. Loan	8,41,237.00	1,11,345.00
Interest Receivable on Agst Depo. Loan	1,81,33,421.80	0.00
Interest Receivable on Overdraft Loan	20,12,616.15	0.00
Interest Receivable on Daily Dep. Loan	4,049.00	0.00
Interest Receivable on Recurring Dep. Loan	1,513.00	0.00
<b>Total</b>	<b>11,65,20,342.95</b>	<b>7,05,06,821.00</b>
<b>SCHEDULE XII : CURRENT ASSETS</b>		
Stock & Stationery	5,28,089.00	4,57,328.00
Adhesive Stamp	8,910.00	13,290.00
Hypothecation Name Plates	1,00,500.00	1,04,300.00
Furniture Advance	2,50,000.00	1,76,306.00
Daily Machine	18,246.00	50,715.00
<b>Total</b>	<b>9,05,745.00</b>	<b>8,01,939.00</b>
<b>SCHEDULE XIII : OTHER RECEIVABLE</b>		
Commission Receivable on M.S.E.B:	5,37,842.00	3,89,616.00
TDS Receivable on M.S.E.B.	4,00,426.20	3,70,361.00
Claim Receivable Against Robbery	67,334.00	67,334.00
Prepaid Expenses During The Year	5,45,617.00	51,240.00
RC/PD Receivable	1,29,238.00	—
Service Tax Input Credit	1,20,858.88	—
<b>Total</b>	<b>18,01,316.08</b>	<b>8,78,551.00</b>



नफा तोटा परिशिष्ट दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Profit & Loss as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>SCHEDULE XIV :</b>		
<b>COMMISSION PAID TO AGENTS</b>		
Daily Agent Commission	1,61,29,340.00	1,48,97,442.00
Recurring Agent Commission	6,76,940.00	7,12,791.00
Balkalyan Agent Commission	700.00	4,277.00
Lakhapati Agent Commission	13,178.00	54,183.00
<b>Total</b>	<b>1,68,20,158.00</b>	<b>1,56,68,693.00</b>
<b>SCHEDULE XV :</b>		
<b>INT. PAID ON BANK OVERDRAFTS</b>		
Mumbai Bank O/D - A/C	1,52,288.00	15,15,687.00
Satara Bank O/D - A/C	23,61,205.00	52,90,513.00
Cosmos Bank O/D - A/C	9,52,040.00	58,54,664.00
Apana Bank O/D - A/C	36,019.00	1,53,634.00
S.D.C. Bank O/D - A/C	93,643.00	5,81,922.00
Other Bank O/D - A/C	3,29,707.00	12,27,828.00
<b>Total</b>	<b>39,24,902.00</b>	<b>1,46,24,248.00</b>
<b>SCHEDULE XVI :</b>		
<b>STAFF SALARY &amp; ALLOWANCES</b>		
Staff Salary Expenses	1,72,83,491.00	96,30,570.00
Staff Bonus	10,70,657.00	8,28,480.00
Staff Provident Fund	16,97,180.00	9,56,029.00
Staff Other Allowance	7,67,036.00	8,30,171.00
Staff Training Expenses	1,34,010.00	28,325.00
Staff Mediclaim Policy	5,19,189.00	0.00
Staff Gratuity Provision	32,59,846.00	8,99,417.00
<b>Total</b>	<b>2,47,31,409.00</b>	<b>1,31,72,992.00</b>



नफा तोटा परिशिष्ट दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Profit & Loss as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>SCHEDULE XVII :</b>		
<b>ADMINISTRATIVE EXPENSES</b>		
Printing & Stationery	8,35,992.00	8,08,591.40
Office Rent	1,64,254.00	2,62,236.00
Advertisement Expenses	2,38,145.00	3,91,093.00
Conveyance Expenses	9,34,396.00	5,60,721.00
Electricity Expenses	15,67,122.00	13,72,540.00
Telephone Expenses	4,86,157.56	5,81,506.00
Misce. Expenses	13,50,301.94	10,92,633.18
Office Repairs & Maintenance	10,40,415.00	2,74,980.00
Postage & Telegram	85,249.00	44,003.24
Vehicle Repairs & Maintenance	1,93,243.00	4,79,413.00
Professional Fees	27,500.00	17,500.00
Government Audit Fees	9,84,104.00	11,19,392.00
Computer Hardware Expenses	3,69,644.00	3,28,456.00
Internal Audit Fees	2,25,000.00	1,50,000.00
Tax Audit Fees	20,000.00	29,572.00
Education Fees	0.00	5,000.00
Coverage Policy	1,84,535.00	1,66,068.00
<b>Total</b>	<b>87,06,058.50</b>	<b>76,83,704.82</b>
<b>SCHEDULE XVIII : OTHER EXPENSES</b>		
Donation	16,267.00	2,864.00
Vehicle Insurance Policy	0.00	42,784.00
Gift Expenses	6,52,335.00	1,29,016.00
Programme Expenses	3,40,390.00	2,83,798.00
Garden Expenses	50,400.00	78,733.00
Pest Control Expenses	33,100.00	38,400.00
Tax Expenses	1,04,375.00	3,88,351.00
Annual Meeting Expenses	93,796.00	22,855.00
Recovery Charges	0.00	20,323.75
Election Exp.	23,411.00	0.00
<b>Total</b>	<b>13,14,074.00</b>	<b>10,07,124.75</b>



नफा तोटा परिशिष्ट दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Profit & Loss as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>SCHEDULE XIX : SUBSCRIPTIONS FEES</b>		
Maharashtra Rajya Sahakari Sangh Fee	250.00	250.00
State Level Entrance Fees	1,250.00	1,250.00
National Member Fees	10,000.00	10,000.00
Maharashtra Labour Welfare Fund	4,680.00	4,644.00
Gumasta License	30,785.00	19,211.00
Maharashtra Federation Fees	2,110.00	6,000.00
Professional Tax	2,000.00	2,000.00
<b>Total</b>	<b>51,075.00</b>	<b>43,355.00</b>
<b>SCHEDULE XX : PROVISIONS</b>		
Reserve for Bad & Doubtful Debts	25,00,000.00	25,00,000.00
Overdue Int. Fund	8,00,000.00	0.00
<b>Total</b>	<b>33,00,000.00</b>	<b>25,00,000.00</b>
<b>SCHEDULE XXI : DEPRECIATION</b>		
Vehicle	2,01,055.00	2,32,924.00
Office Equipment	2,90,736.00	2,46,657.00
Locker	7,152.00	7,947.00
Computers & UPS	9,05,610.00	3,39,988.00
Furniture & Fixtures	17,22,262.00	13,55,596.00
Office Premises	22,44,391.00	24,54,580.00
<b>Total</b>	<b>53,71,206.00</b>	<b>46,37,692.00</b>
<b>SCHEDULE XXII : PROFIT &amp; LOSS</b>		
Opening Balance	2,11,24,253.01	2,02,86,725.99
Less - Profit Transferred to Funds	1,82,66,312.40	1,75,37,874.00
Less - Profit Distribution For Dividend	28,56,882.00	27,40,917.00
Add - Profit During The Year	2,26,63,443.97	2,11,16,318.02
<b>Total</b>	<b>2,26,64,502.58</b>	<b>2,11,24,253.01</b>



नफा तोटा परिशिष्टे दि. ३१ मार्च २०१३

(Schedules to Profit & Loss as on 31.03.2013)

Particulars	AS ON 31.03.2013 ₹	AS ON 31.03.2012 ₹
<b>SCHEDULE XXIII :</b>		
<b>INTEREST RECD. ON INVESTMENTS</b>		
Mumbai Bank Term Deposit	93,10,952.00	95,57,878.00
Satara Bank Term Deposit	1,80,74,139.00	90,65,353.00
Apna Bank Term Deposit	12,48,695.00	20,90,707.00
Abhyudaya Bank Term Deposit	49,73,471.00	30,83,403.00
Other Bank Term Deposit	56,56,736.00	83,30,424.00
<b>Total</b>	<b>3,92,63,993.00</b>	<b>3,21,27,765.00</b>
<b>SCHEDULE XXIV : OTHER INCOME</b>		
M.S.E.B. Commission	8,63,790.00	7,32,800.50
Dividend Recd.	35.00	0.00
Locker Rent	68,919.88	41,650.75
<b>Total</b>	<b>9,32,744.88</b>	<b>7,74,451.25</b>

**शिवसहाद्रीचा उपक्रम:**



संपूर्ण भारतात धावणारी ऑक्सिजनसह वातानुकूलित रुग्णसेवा...

मोबाईल नं. : ८४२५ ९९ ६६६६ / ८६९ २०२ १२३४ / ९३२२३१५७५

# संस्थेच्या प्रगतीचा तक्ता



क्र.	सन	ठेवी	कर्ज	भाग	स्वनिधी	नफा	उलाढाल	कर्मचारी
01.	1991-92	4,34,500.00	5,04,175.00	1,10,550.00	7,166.00	(-) 10,947.00	5,57,564.00	3
02.	1992-93	7,16,109.00	8,53,525.00	1,70,200.00	15,097.00	64,006.00	9,87,364.00	3
03.	1993-94	14,28,995.00	17,84,669.00	2,86,400.00	96,513.00	92,229.00	19,68,400.00	3
04.	1994-95	21,21,824.00	25,75,599.00	3,98,050.00	1,83,622.00	75,310.00	29,41,497.00	3
05.	1995-96	35,71,155.00	54,26,514.00	6,04,880.00	3,12,249.00	84,241.00	61,53,649.00	6
06.	1996-97	59,40,366.00	72,55,043.00	8,39,560.00	4,61,722.00	99,103.00	82,65,863.00	8
07.	1997-98	88,76,585.00	98,71,866.00	12,32,660.00	6,88,685.00	1,27,209.00	1,13,69,136.00	8
08.	1998-99	1,83,34,574.00	1,92,16,131.00	22,90,980.00	9,42,241.00	1,23,493.00	2,22,98,069.00	17
09.	1999-20	4,29,67,712.00	4,98,26,315.00	49,75,100.00	18,58,439.00	3,62,026.00	5,67,44,049.00	20
10.	2000-01	11,02,23,859.00	11,73,60,475.00	1,02,16,200.00	33,82,213.00	13,15,417.00	13,34,10,971.00	29
11.	2001-02	20,19,17,507.00	19,77,33,897.00	1,08,08,930.00	80,15,239.00	32,37,488.00	23,00,07,363.00	37
12.	2002-03	29,47,24,212.00	24,70,88,854.00	1,05,89,750.00	1,63,85,528.00	64,48,675.00	33,01,82,830.00	46
13.	2003-04	40,04,77,181.00	35,03,97,686.00	4,16,94,960.00	2,74,43,664.00	68,38,985.00	52,11,99,744.00	62
14.	2004-05	53,76,12,724.00	45,90,15,552.00	5,27,09,000.00	4,34,87,303.00	44,20,582.00	68,56,92,987.00	82
15.	2005-06	64,09,22,651.95	51,57,43,534.00	5,00,28,470.00	5,82,51,783.00	83,91,580.78	81,07,25,087.41	84
16.	2006-07	80,71,25,643.00	66,26,97,399.00	5,00,04,440.00	8,07,15,208.00	1,02,14,008.84	1,01,87,30,070.00	98
17.	2007-08	94,20,92,387.07	76,12,77,828.00	5,11,02,710.00	10,62,01,417.00	59,92,127.04	1,16,20,33,995.74	99
18.	2008-09	1,00,55,25,347.00	79,66,71,811.00	5,04,79,800.00	12,31,55,848.00	71,49,301.22	1,22,45,76,573.56	100
19.	2009-10	1,23,48,86,937.71	90,31,49,630.30	4,56,81,950.00	12,26,69,291.00	1,02,84,446.00	1,46,19,54,149.92	108
20.	2010-11	1,50,18,87,577.00	1,15,30,29,531.00	4,76,14,700.00	12,43,38,118.00	2,02,86,725.00	1,74,75,13,897.00	107
21.	2011-12	1,68,84,75,364.30	1,30,75,01,630.80	4,93,55,100.00	15,02,07,317.00	2,11,24,253.01	2,02,18,73,942.38	113
22.	2012-13	1,90,89,74,764.00	1,45,86,13,591.00	4,74,90,300.00	17,01,54,699.00	2,26,64,502.00	2,24,31,03,247.00	106



## संस्थेचा शाखा विस्तार

### नोंदणीकृत कार्यालय

१० अतुल निवास, खेतवाडी ७वी गल्ली, मुंबई-४.  
दु. : २३८२७३१६

### मुख्यकार्यालय

११८ देवी भवन, ५वा मजला, सेनापती बापट मार्ग,  
माटुंगा रोड (प), मुं - १६. दु. : २४२२१९६/२४२२३२९६

### खेतवाडी

३२७, माखरिया हाऊस,  
तळ मजला, एस.व्ही.पी. रोड,  
खेतवाडी, ७वी गल्ली, मुंबई - ४,  
दु. २३८७००३२/२३८२४५४३

### कांदिवली

४२२/डी-४६, जयहिंद को.ऑप.  
हौ. सोसायटी, सेक्टर-४, चारकोप,  
कांदिवली (प.), मुंबई - ६७.  
दु. २८६९९२४५

### विक्रोळी

७७, जनता मार्केट,  
कन्नमवार नगर-२,  
विक्रोळी (पू), मुंबई - ८३.  
दु. २५७८५४३०

### दादर

२२९/१७, एन.सी. केळकर रोड,  
मिरांडा चाळ, १ला मजला,  
दादर (प.), मुंबई - २८  
दु. २४३७६०३७

### कोपरखैरणे

महावीर श्रद्धा अपार्टमेंट, शॉप नं. ३,  
प्लॉट नं. १२, सेक्टर नं. १४,  
कोपरखैरणे, नवी मुंबई - ७०९  
दु. २७५५१०३८

### भाईदर

पृथ्वी सदर, तळमजला,  
शॉप नं. ६, बी. पी. रोड,  
भाईदर, जिल्हा-ठाणे.  
दु. २८१९६९५८

### कळंबोली

शॉप नं. बी-१/२, गुरुविला  
कॉम्प्लेक्स, प्लॉट नं. २३, सेक्टर ४,  
डॉ. सिंह सिटी हॉस्पि, कळंबोली,  
नवी मुंबई, दु. २७४२३९५५

### सातारा

३२५, वैद्य प्राईड,  
यादोगोपाळ पेठ, राजवाडा,  
सातारा - ४१५००२.  
दु. ०२९६२-२८१२८९

### जोगेश्वरी

गुलाम रसूल चाळ, तायरा कंपाउंड,  
गुंफा रोड, कुलकर्णी हॉस्पिटलसमोर,  
जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ६०.  
दु. २८२६३२०२

### महाबळेश्वर

८४, डॉ. साबणे रोड,  
वसंत निवास, घर नं. ८४,  
महाबळेश्वर, सातारा.  
दु. ०२९६८-२६१११५

### डोंबिवली

शुभंकरोती, १ला मजला,  
बाजीप्रभू चौक, डोंबिवली (पूर्व),  
जिल्हा - ठाणे,  
दु. २४२१८७६

### उरण

श्री राज नगर, शॉप नं. ४०/४५,  
तळमजला, कामगार वसाहतीसमोर,  
कामटा रोड, ता. उरण, जि. रायगड.  
दु. ६५११३९९४२

### पेण

श्रीधर प्लाझा, १०८, नवरंग बिल्डींग,  
पहिला मजला, बालाजी सुपर मार्केट  
समोर, ता. पेण, जि. रायगड.  
दु. ०२९४३-२५७८५३

### बदलापूर

श्रद्धा-सागर बिल्डींग, १/११४,  
कात्रप रोड, बदलापूर स्टेशनजवळ,  
बदलापूर (पू), जिल्हा-ठाणे.  
दु. ३२९६८९६

### बोरीवली

शॉप नं. ५, लानजी निवास,  
कार्टर रोड नं. ७, मस्जीद समोर,  
बोरीवली (पू), मुंबई - ६६.  
दु. ६५८२४५१६

### खोपोली

जी.एन.-५५९, वर्गम्लेक्स,  
पहिला मजला, खोपोली बाजारपेठ,  
खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड.  
दु. ०२९९२-२६३८३६

### ठाणे

१५२, समीर आर्केड, १ला मजला,  
शॉप नं. ९, अग्यारी लेन, तलावपाळी,  
चिंतमणी ज्येलर्सच्या मागे, जांभळीनाका,  
ठाणे (प.). दु. ६५८८०१८८

### खारघर

प्लॉट नं. सी-१२, सेक्टर १२,  
गोखले हायस्कूल समोर,  
खारघर, नवी मुंबई.  
दु. २७७४९९६६

नियोजित शाखा : पुणे, सातारा, मुलुंड





आमचे श्रद्धास्थान :  
कै. रावसाहेब भाऊसाहेब वांगडे (मास्तर)



रावसाहेब वांगडे मास्तर चॅरिटेबल ट्रस्ट, संचालित  
ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी  
सज्जनगड रोड, सातारा.




Code : 6797

Contact No. : 8600009009



## ॥ समर्थ भूमी ॥

ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी च्या बाजूला,  
सज्जनगड रोड, सातारा.



शिवसह्याद्री परिवार उपक्रम : समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित भव्य मुझियम व समर्थ स्थापीत अकरा मारुती दर्शन...



## शिवसह्याद्री परिवार



संस्थापक श्री. भाई वांगडे व अध्यक्ष श्री. भरत पिंपळे  
संस्थेच्या मुख्य कार्यालयात समर्थांच्या पादुकांची पूजा करताना...



संचालक मंडळास मार्गदर्शन करताना जिल्हा उपनिबंधक मुंबई शहर  
श्री. अरिफ साहेब व संचालक मंडळ...



सन २०१२ मधील २१वीं वार्षिक सर्वसाधारण सभेस  
उपस्थित सभासद व ठेवीदार...



श्रीयुत भानुदास बधान साहेब (अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य)  
यांचा सत्कार करताना श्री. भाई वांगडे...



सहकार विशेषांकाचे प्रकाशन करताना श्री. भानुदास बधान (अप्पर निबंधक  
सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य), श्री. प्रदिप बर्म (उपनिबंधक सहकारी संस्था  
महाराष्ट्र राज्य), श्री. गणेश निमकर, श्री. जिजाबा पवार, श्री. दुर्वे साहेब,  
श्री. भाई वांगडे साहेब व इतर मान्यवर...



सहकार प्रशिक्षण परिसंवाद करीता जमलेल्या विविध सहकारी  
संस्थांमधील अध्यक्ष, सेक्रेटरी, महाव्यवस्थापक व व्यवस्थापक वर्ग...

INNOVATION  
SUCCESS  
EVALUATION  
DEVELOPMENT  
GROWTH  
PROGRESSION  
MARKETING



# शिवसह्याद्री

## सहकारी पतपेठी मर्यादित

(रजि. नं. बी ओ एम/डब्ल्यु डी/आर एस आर/सी आर/४१५/९१-९२)

प्रशासकीय कार्यालय :

११८, देवी भवन, ५वा मजला,  
सेनापती बापट मार्ग,

माटुंगा रोड रेल्वे स्टेशन (प.), मुंबई - १६.

दूरध्वनी : २४२२ २१९६/२४२२ ३२९६

Web. : [shivsahyadri.org.in](http://shivsahyadri.org.in)